

**जनजाती क्षेत्र / जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय  
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "लघुपाटबंधारे"**

**महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२२/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २६ मे, २००८.**

**वाचा :** १) वित्त विभाग, परिपत्रक क्र.अंदाज-१०.०८/प्र.क्र.१०२/२००८/अर्थसंकल्प-३, दि. ३१ मार्च, २००८.  
२) वित्त विभाग, परिपत्रक क्र.अंदाज-१०.०८/प्र.क्र.१२५/२००८/अर्थसंकल्प-३, दि. २२ एप्रिल, २००८.

**शासन निर्णय :-** आदिवासी उपयोजनांतर्गत "लघुपाटबंधारे" या उपरिषाखाली २००८-२००९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. उपरोक्त क्र.२ येथील परिपत्रकान्वये महाराष्ट्र विनियोजन विधेयक २००८ (सन २००८ चा अधिनियम क्रमांक १) हा तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. त्यामुळे सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पीय तरतुदी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमजबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी ठेवण्यास मंजूरी देण्यात येत आहे. या तरतुदी कॅश पफ्लो प्रमाणे खर्च करण्यात याव्यात. तथापि, पुढील बाबीवरील अर्थसंकल्पीय तरतुदी वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय खर्च करता येणार नाहीत.

- (अ) बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केलेल्या सर्व तरतुदी.
- (ब) केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी हा केंद्र शासनाकडून निधी प्रत्यक्ष प्राप्त झाल्याशिवाय वितरित करता येणार नाही अशा तरतुदी.
- (क) भांडवली अर्थसंकल्प विहित पद्धतीने मंजूर झाल्याशिवाय महामंडळाच्या भांडवली अंशदानासाठी केलेल्या तरतुदी.
- (ड) विद्युत महामंडळ व त्या अंतर्गत असणा-या कंपन्या यांना देय अर्थसहाय्य, भाग भांडवल व कर्जाच्या तरतुदी.
- (इ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतीपोटी देय अर्थसहाय्याच्या तरतुदी.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यापैकी अर्थोपाय अग्रीमाच्या तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध झाल्या म्हणून रोखीने खर्च न करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.

४. अंमलबजावणी अधिकारी व विभाग प्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनावर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनावर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

५. सर्व अंमलबजावणी अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनावर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनावर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत जनजाती क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व जनजाती क्षेत्र उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पापासून लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले आहेत हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२६१५४७४१०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि. स्ट्र. ठाकुर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक. ( ५ प्रती )

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ , सर्व जिल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद , सर्व जिल्हे

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद सर्व जिल्हे

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्राम विकास व जलसंधारण विभाग (जल-४), मंत्रालय, मुंबई:

पाटबंधारे विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, ठाणे/नाशिक/पुणे/अमरावती/अहमदनगर/चंद्रपूर/नांदेड/नागपूर /यवतमाळ/ अकोला.

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे मंडळ, (स्थानिक स्तर), ठाणे/ नाशिक/ औरंगाबाद/ पुणे/ नागपूर/ अमरावती.

अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे-४११ ००९.

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर.

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर.

अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे

अधिक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे.

कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.

कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.

कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे

प्रादेशिक मुख्य अभियंता, पाटबंधारे मंडळ, मुंबई/पुणे/नागपूर/अहमदनगर

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे (२ प्रती)

वरीष्ठ लेखा अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई ( ३ प्रती )

कार्यासन अधिकारी ( का.क्र. २, ६, ५, १४ ) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (स्थानिक स्तर)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०१) स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधा-यांची कामे (० ते १०० हेक्टर) (२७०२ ४७७२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	टिएसपी २३४५५	ओटिएसपी ०	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंडळ,	ही तरतूद अर्थोपाय अग्रिमातून समायोज्य आहे व कोषागारातून रोखीने देय नाही
रायगड	१११३०	०		
नाशिक	१२५००	०		
धुळे	११०३९	०		
नंदुरबार	३७४००	०		
जळगांव	७५००	०		
अहमदनगर	३४००	०		
पुणे	१४३०	८९०		
अकोला	०	१३००		
अमरावती	३७००	०		
यवतमाळ	८९००	१३९६		
नागपूर	३२१	५०००		
गोंदिया	२००	०		
चंद्रपूर	२८२	०		
गडचिरोली	२००	०		
हिंगोली	०	४४३		
नांदेड	६०८३	४४७०		
एकूण-	१३४७४०	१३४९९		
एकूण एकत्रित	१४८९५९			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : कोल्हापूर पद्धतीचे बंधारे		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०४) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (० ते १०० हे.) (२७०२ ४७९२) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ,	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	ही तरतूद अर्थोपाय अग्रिमातून समायोज्य आहे व कोषागारातून रोखीने देय नाही
नाशिक	२२३०१	०			
धुळे	२१०००	०			
नंदुरबार	९६००	०			
जळगांव	३६९००	०			
अहमदनगर	५०००	०			
अमरावती	१०३०	०			
यवतमाळ	७०००	०			
नागपूर	४५०	०			
वर्धा	६०४८	२००१८			
भंडारा	०	४५५०			
गोंदिया	८७६५	५१०८			
चंद्रपूर	९२०	१५००			
गडचिरोली	४८३३	०			
हिंगोली	४८४९	०			
नांदेड	४९५९	२९००			
एकूण-	१६४३	१२५६७०			
एकूण एकत्रित	१०६४०	१६६३१०			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०५) माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती (० ते १०० हे.) (२७०२ ४८०७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नागपूर	टिएसपी	ओटिएसपी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अग्रिमातून समायोज्य आहे व कोषागारातून रोखीने देय नाही
गोंदिया	१०००	१०००	मंडळ,	
चंद्रपूर	४२००	२२००		
गडचिरोली	२१९	०		
एकूण-	३८०४	०		
एकूण एकत्रित	९२२३	३२००		
	१२४२३			

**जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : लघुपाटबंधारे</b> <b>योजनेचे नांव :</b> उपसा जलसिंचन योजना.		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०३) स्थानिक क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजना (२७०२ ४७८१) (० ते १०० हेक्टर) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	टिएसपी ३८४३४	ओटिएसपी ०	ग्राम विकास व जलसंधारण विभाग,	ही तरतूद अर्थोपाय अग्रिमातून समायोज्य आहे व कोषागारातून रोखीने देय नाही
धुळे	१४४७	०	मंडळ,	
नंदुरबार	९०४	०		
अहमदनगर	३३०२	२९०२		
पुणे	१७०२	११८		
बुलढाणा	०	९९५		
यवतमाळ	९०४	०		
गोदिया	१८१	०		
चंद्रपूर	१७१८	२३८३		
गडविरोली	३००८	०		
एकूण-	५१६००	६३१८		
एकूण एकत्रित	५७९१८			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : ० ते २५० हेक्टर सर्वेक्षण.  (रूपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (०१) (०१) लघुपाटबंधारे कामाचे अन्वेषण व सर्वेक्षण (कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यासह) (२७०२ १५५९) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठिएसपी	ओटिएसपी	संबंधित अधिकारी अभियंता, पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ.	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	सदर तरतूदी कोषागारातून रोखीने देय आहे.	
अहमदनगर	३५९	०			
नागपूर	०	१६००			
गोंदिया	५००	०			
गडचिरोली	३०००	०			
एकूण-	३८५९	१६००			
एकूण एकत्रीत	५४५९				

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

(रूपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : १) सर्वेक्षण		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-भुपृष्ठ जल-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) इतर लहान पाटबंधा-यांची कामे (राज्यक्षेत्र) सर्वेक्षणाचे कामे (२७०२ ३६८७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	१७३०	अ.अ., पाटबंधारे मंडळ, ठाणे	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई		
नाशिक	४६००	अ.अ., लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.			
गडचिरोली	४०२	अ. अ., पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर			
एकूण-	६७३२				

टिप : वरील तरतूदी बांधकामावरील खर्चासाठी आहे. टक्केवारी खर्च वगळण्यात आलेला आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप  
(रूपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : विस्तार व सुधारणा.		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-भुपृष्ठ जल-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) स्वेच्छाधीन अनुदाने (विस्तार व सुधारणा) (२७०२ ३६९६) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हाचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतुद	अर्थसंकल्पीय तरतुद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१५३६	अ.अ., पाटबंधारे मंडळ, ठाणे	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.	सदर तरतुदीतून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
अमरावती	८०५	अ.अ., पाटबंधारे मंडळ, अकोला.		
नंदुरबार धनीबारा वावद	१५०० १५००	अ.अ., लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव.		
अहमदनगर शेंडी	१५००	अ.अ., लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर.		
एकूण-	६८४९			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पांकरिता तरतूद		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०१-मोठे व मध्यम पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) मध्यम पाटबंधारे वाणिज्यिक (४७०१ बी २६४)  ५३- मोठी बांधकामे		
जिल्ह्याचे नांव व प्रकल्प	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार-शिवण	६२९५	अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव	जलसंपदा विभाग, मंत्रालय. मुंबई	केवळ बांधकामावरील खर्च. टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
नंदुरबार-दरा	४०२४			
नंदुरबार-नागन	३५४७			
नंदुरबार-कोरडी	९६५७९			
नंदुरबार-देहली	८०४८			
एकूण नंदुरबार	११८४९३			
नाशिक-				
हरणबारी डावा कालवा	२६३७५			
राखीव (विदर्भ पाटबंधारे महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांसाठी)	२५७५४५			
एकूण	४०२४९३			

टिप : राखीव तरतूदी शासनाच्या मंजूरीशिवाय खर्च करण्यात येवू नयेत.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (२५० हेक्टर खालील) (जिल्हास्तर योजना)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०७) लहान पाटबंधा-याची कामे - को.प.बंधारे (१०१ ते २५० हेक्टर) (४७०२ ३६७१) २७-लहान बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे (लघु पाटबंधारे)	४५००	संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ.	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	फक्त बांधकामा- वरील खर्चासाठी.
नंदुरबार (-//--)	६८२२			
अहमदनगर (-//--)	२२५०			
गोंदिया (-//--)	७२०			
गडचिरोली (-//--)	२५३२३			
एकूण लघु पाटबंधारे	३९६९५			
धुळे (को.प.बंधारे)	९०			
नंदुरबार (को.प.बंधारे)	९००			
जळगांव (-//--)	४५०			
अहमदनगर (-//--)	१८००			
नागपूर (-//--)	८९००			
एकूण को.प.बंधारे	१०४४०			
एकूण एकत्रित	५००५५			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : उपसा जलसिंचन योजना (२५० हेक्टर खालील )		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०८) उपसा जलसिंचन योजनेखाली आदिवासीना १०० टक्के अनुदान. (४७०२ ५२८२) २७-लहान बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
जळगांव	१८००	संबंधित अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ,	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	सदर तरतूद फक्त बांधकामावरील खर्चासाठी आहे.
अहमदनगर	१३५०			
अमरावती	७२०			
एकूण-	३२२०			

**जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)**

<b>शिर्ष : लघुपाटबंधारे</b> <b>योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना</b> <b>(२५० हेक्टर खालील) (राज्यक्षेत्र)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०८) स्टेटपुल योजनांतर्गत लहान पाटबंधारे योजना (४७०२ ५२९१) २७-लहान बांधकामे.		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२००८-०९</b> <b>साठी केलेली</b> <b>तरतूद</b>	<b>अर्थसंकल्पीय तरतूद</b> <b>सुपूर्द करण्यात आलेला</b> <b>नियंत्रण अधिकारी</b>	<b>प्रशासकीय</b> <b>विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	११००	संबंधित जिल्ह्याचे अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ.	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	फक्त बांधकामा-वरील खर्चासाठी.
रायगड	१३००			
नाशिक	१०००			
नंदुरबार	२७००			
यवतमाळ	२७००			
नागपूर	२०००			
वर्धा	१७५०			
गोंदिया (लघुपाटबंधारे) (उपसा सिंचन योजना)	५०० ५००			
पुणे	६९००			
अमरावती	५४००			
नांदेड	९२००			
बुलढाणा	४५००			
अकोला	५०००			
वाशिम	४५०			
<b>एकूण</b>	<b>४५०००</b>			

**जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रूपये हजारात)**

<b>शिर्ष : लघुपाटबंधारे</b> <b>योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष: ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) तापी पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ४९७२) ३२-अंशदाने		
१	२	३	४	५
धुळे सुसरी	१	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
एकूण धुळे-	१			
नंदुरबार रंकानाला चिरडा नेसू	१ १ ७६०००	अधिकार अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण नंदुरबार-	७६००२			
नाशिक धनोली भेगू नांदूरी	१ २५०० २३००			
एकूण नाशिक-	४८०९			
जळगांव मात्रणनाला लाहारा चिंचोटी निमडया वाघऱ्यारा हरिपूरा	१ ५०० २०००० १ १८०००			
एकूण जळगांव-	३८५०२			
एकूण-	११९३०६			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

<b>शिर्ष : लघुपाटबंधारे</b> <b>योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना</b> <b>(कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष: ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ४९८१ ) ३२-अंशदाने</b>		
१	२	३	४	५
ठाणे डोमहिरा बिरवाडी उसिंयो नामपाडा तुळयाचा पाडा लेंडी	१ २२५०० ५८००० १ १२०००० <b>एकूण -</b> <b>२००५०२</b>	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
नाशिक श्रीमंत चोळमुख वायघोळपाडा शिंदे शिराळे रोशनी अंबई काचुरी वावीहर्ष उसिंयो वैतरणेश्वर	२७५०० २५०० ५६१६ १००० १५००० १ १००० १६५०० ५२५ <b>१०४८</b> <b>७०६९०</b>	अधिकारी अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे.	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	
राखीव	<b>७९९९८</b>			
<b>एकूण-</b>	<b>३५९९९०</b>			

टिप : राखीव तरतूदी शासनाच्या मंजूरीशिवाय खर्च करण्यात येवू नयेत.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

<b>शिर्ष :</b> लघुपाटबंधारे <b>योजनेचे नांव :</b> लघुपाटबंधारे योजना (कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष:</b> ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०४) कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ४९७२) ३२-अंशदाने		
जिल्ह्याचे व प्रकल्पांचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
घंघाळदरा	१००००	अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई	
उच्छिल	२५००			
कुकडी प्रकल्पांतर्गत डिंबे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बंधारे				
पाटण	६४६०			
साकेरी	१३०८३			
म्हाळुंगे	७४५२			
तळपेवाडी	३९६०			
एकूण-	४३४५५			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

<b>शिर्ष :</b> लघुपाटबंधारे <b>योजनेचे नांव :</b> लघुपाटबंधारे योजना (गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष:</b> ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ५०१२) ३२-अंशदाने		
१	२	३	४	५
अंजनेरी चिंचोडी जगदंबादेवी पाडोशी शिरपुंजे तळगांव उर्ध्व कडवा वाकी मान्हेरे वारंधुशी	१६००० १ १ ५८५०० २६५०० ६००० १०००० १ १	अधिकारी अधिकारी प्राधिकरण, जळगांव.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई	
<b>एकूण-</b>	<b>११७००४</b>			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष: ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ४९७२) ३२-अंशदाने		
जिल्ह्याचे व प्रकल्पांचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नागपूर लोधासितापार राखीव	३२१४ १४६७८६	अधिकारी अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण नागपूर	१५००००			
अमरावती कावरानाला राखीव	४०००० २०००००			
एकूण अमरावती	२४००००			
भंडारा अंखेडा	१००००			
एकूण भंडारा	१००००			
गडचिरोली कोसरी पिंप्रीरीठ पुलखल मंगनखेडा गणपूर कढोली राखीव	३८८०० २४५३ २३५३ २०००० १८२९९ १८८७७ १३९४९९			
एकूण गडचिरोली	२४०९८५			
एकूण एकत्रित-	६४०९८५			

टिप : राखीव तरतूदी शासनाच्या मंजूरीशिवाय खर्च करण्यात येवू नयेत.

**ग्राम विकास व जलसंधारण विभाग**  
**(आदिवासी क्षेत्रातील योजना)**  
**( १०९ ते २५० हेक्टर)**

जिल्हा - ठाणे : ग्राम विकास व जलसंधारण विभाग (रुपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००८-०९ साठी केलेली तरतूद
१	२	३	४
१	कमारे	मुरबाड	५००
		एकूण -	५००

**ग्राम विकास व जलसंधारण विभाग**  
**(आदिवासी क्षेत्रातील योजना)**  
**( १०९ ते २५० हेक्टर) लघुपाटबंधारे**

ग्राम विकास व जलसंधारण विभाग (रुपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००८-०९ साठी केलेली तरतूद
१	२	३	४
१	<u>जिल्हा-नागपूर</u> १) वारपानी क्र.२		स्टेट पुल २०००
२	<u>जिल्हा-वर्धा</u> मलतपूर		स्टेट पुल १७५०
३	<u>जिल्हा-गोंदिया</u> महाजनटोला		जिल्हा योजना ७२० स्टेट पुल ५०० एकूण १२२०

उपसा सिंचन

१	<u>जिल्हा - अहमदनगर</u> १) साकिरवाडी २) गोंदोशी		६७५ ६७५ एकूण १३५०
२	<u>जिल्हा - गोंदिया</u> बीजेपार		५००
३	<u>जिल्हा - अमरावती</u> चाकर्दा		७२०
४	<u>जिल्हा-जळगांव</u> १) कपोणे २) मैलाणे		९०० ९०० एकूण १८००

<u>लघुपाटबंधारे</u>				
१	<u>जिल्हा-नंदुरबार</u> १) मंदाणे (जिल्हा वार्षिक योजना) २) रानीपूर (---/--) ३) बीजगांव ४) ठाणेपाडा ५) बोमदीपाडा (जिल्हा वार्षिक योजना)			१००० १००० ३५०० ३००० १०२२
				<u>एकूण १५२२</u>
२	<u>जिल्हा-ठाणे</u> १) अस्वली २) काळशेतीपाडा ३) विढे			१५०० १५०० १००० <u>एकूण ४०००</u>
३	<u>जिल्हा-नाशिक (स्टेटपूल)</u> १) कळवण २) दरीमाता			४०० ६०० <u>एकूण १०००</u>

(आदिवासी क्षेत्रातील योजना) ( १०१ ते २५० हेक्टर)  
 ग्राम विकास व जलसंधारण विभाग (रुपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००८-०९ साठी केलेली तरतूद
१	२	३	४
स्टेटपूल-लघुपाटबंधारे योजना			
१	<u>जिल्हा-ठाणे</u> १) घाटेघर २) कारवेल		५५० ५५० <u>११००</u>
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे			
१	<u>जिल्हा-जळगांव</u> १) सत्रासेन २) उमर्टी		२२५ २२५ <u>४५०</u>
स्टेटपूल-लघुपाटबंधारे			
१	<u>जिल्हा - रायगड</u> पाषाणे		१३००
२	<u>जिल्हा-नाशिक</u> कोकणगांव		१०००
३	<u>जिल्हा यवतमाळ</u> १) केळझरा २) गाझीपूर (येलदरी)		१३५० १३५० <u>२७००</u>